



# TILAK VENTURES LIMITED

Reg. Office : E - 109, Crystal Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053.

• Tel: 022- 6692 1199 • Email Id : tilakfin@gmail.com • Website: www.tilakfinance.wordpress.com • CIN : L65910MH1980PLC023000

**Date: Thursday January 15, 2026**

To,  
Listing/Compliance Department,  
Corporate Relationship Department,  
BSE Limited,  
Phiroz Jeejeebhoy Tower,  
Dalal Street, Mumbai – 400001,  
Maharashtra, India

**BSE Scrip Code: 503663**

Respected Sir/ Ma'am,

**Subject : Sub: Compliance under Regulation 30 of SEBI (LODR) 2015, and 2018 Amendments thereof.**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed Newspaper Publication for Basis of Allotment for Right Issue published in the following newspapers on Thursday January 15, 2026.

1. Financial Express [English Newspaper - All India Editions]
2. Mumbai Lakshadweep [Marathi Newspaper]
3. Jansatta [ Hindi Newspaper - All India Editions]

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You,

Yours Faithfully

**For and on behalf of  
Tilak Ventures Limited**

**Girraj Kishor Agrawal  
Managing Director  
DIN: 00290959**



Business  
17.24%

Advances  
19.62%

Retail  
36.40%

Vehicle Loan  
53.82%

Deposits  
15.29%

CASA  
49.54%

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025 (₹ In Crore)

RoA	Sr No.	Particulars	Quarter Ended 31/12/2025 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2024 (Unaudited)	Year Ended 31/03/2025 (Audited)	Quarter Ended 31/12/2025 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2024 (Unaudited)	Year Ended 31/03/2025 (Audited)
1.86%	1	Total Income from Operations	8277.06	7112.43	28401.62	8296.63	7117.53	28423.52
	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2007.38	1462.31	5722.48	2027.13	1467.57	5744.86
NIM (Domestic) 3.87%	3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2007.38	1462.31	5722.48	2027.13	1467.57	5744.86
	4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1779.33	1406.45	5519.79	1798.99	1411.60	5541.78
	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	---	---	---	---	---	---
Cost to Income 37.19%	6	Paid up Equity Share Capital	7691.55	7691.55	7691.55	7691.55	7691.55	7691.55
	7	Reserves (excluding Revaluation Reserve) - as on date	23788.08	18421.78	18903.46	23884.02	18631.25	19122.17
	8	Securities Premium Account	3867.25	3867.25	3867.25	3867.25	3867.25	3867.25
	9	Net Worth	29922.84	25309.69	25880.52	30018.7	25519.06	26099.18
Gross NPA 1.60%	10	Paid up Debt Capital / Outstanding Debt%	19.79	43.57	25.19	---	---	---
	11	Outstanding Redeemable Preference Shares	---	---	---	---	---	---
	12	Debt** Equity Ratio	0.60	0.45	0.72	---	---	---
Net NPA 0.15%	13	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)	2.31	1.83	7.48	2.34	1.84	7.51
		1. Basic : (Not Annualised)						
		2. Diluted :						
PCR 98.41%	14	Capital Redemption Reserve	---	---	---	---	---	---
	15	Debt Redemption Reserve	---	---	---	---	---	---
	16	Debt Service Coverage Ratio	---	---	---	---	---	---
	17	Interest Service Coverage Ratio	---	---	---	---	---	---

\*Total Debts & Outstanding Debt represents total borrowings of the Bank.  
\*\*Debt represents borrowings with residual maturity of more than one year.

Place: Pune  
Date : 13/01/2026

Prabhat Kiran  
Executive Director

Rohit Rishi  
Executive Director

Nidhu Saxena  
Managing Director & CEO

Scan for Results

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 read with regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (BSE: [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and NSE: [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Bank's website ([www.bankofmaharashtra.bank.in](http://www.bankofmaharashtra.bank.in))

www.bankofmaharashtra.bank.in | Toll Free No. : 1800 233 4526 | Follow us @ mahabank

This is only an Advertisement for the information purpose and not for an offer document. Announcement. Not for Publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated December 15, 2025 ("Letter of Offer") filed with BSE Limited, the stock exchange where the Equity Shares of the Company are presently listed ("BSE") and Securities Exchange Board of India ("SEBI").

Our Company was originally incorporated on August 18, 1980, as a private limited company, under the name and style of "Tilak Finance Limited" under the provisions of the Companies Act, 1956, with the Registrar of Companies, Bombay bearing registration number "23000 of 1980" and vide Certificate of Commencement of Business dated October 25, 1980. The name of the Company was changed to "Tilak Finance Limited" and a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai on December 28, 2011. Subsequently, the name of the Company was further changed to "Tilak Finance Limited" and a fresh Certificate of Incorporation pursuant to the said change of name was issued by the Deputy Registrar of Companies, Mumbai on March 28, 2014. Subsequently again, the name of the Company was further changed to "Tilak Ventures Limited" and a fresh Certificate of Incorporation pursuant to change of name was issued by the Deputy Registrar of Companies, Mumbai on October 23, 2014.

Corporate Identification Number: L65910MH1980PLC023000;  
Registered Office: E-109, Crystal Plaza, New Link Road, Opposite Infirly Mall, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India;  
Contact Number: +91-91520964142; Contact Person: Mrs. Pratishtha Modi, Company Secretary and Compliance Officer;  
Email-ID: [tilakfin@gmail.com](mailto:tilakfin@gmail.com); Website: <https://tilakfinance.wordpress.com/>

PROMOTERS OF OUR COMPANY ARE HANDFUL INVESTRADE PRIVATE LIMITED, HUNNAR JEWELS LIMITED AND BANAS FINANCE LIMITED FOR PRIVATE CIRCULATION TO THE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY.

RIGHTS ISSUE OF UP TO 89,13,93,612 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1.00/- ("EQUITY SHARES") EACH AT A PRICE OF ₹1.00/- PER EQUITY SHARE AT PAR ("ISSUE PRICE") ("RIGHT SHARES") FOR AN AMOUNT UP TO ₹8,913.94 LAKHS ON A RIGHTS ISSUE BASIS TO THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF TILAK VENTURES LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") IN THE RATIO OF 2 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 1 EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, MONDAY, DECEMBER 15, 2025 ("ISSUE"). THE ISSUE PRICE IS ONE TIME THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE. FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO THE SECTION TITLED "OFFERING INFORMATION" BEGINNING ON PAGE 73 OF THIS LETTER OF OFFER.

**BASIS OF ALLOTMENT**

The Board of Directors of Tilak Ventures Limited wishes to thank all its members and investors for their response to the Issue of Rights Shares, which opened for subscription on Wednesday, December 24, 2025, and closed on Friday January 09, 2026, with the last date for the market renunciation of the Rights Entitlement Being Friday, January 02, 2026. Out of the total 7064 Applications for 95,26,77,696 Rights Equity Shares, 818 Applications for 34,61,349 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 6,246 for 94,92,16,347 Rights Equity Shares, which was 106.49 % of the number of Rights Equity Shares Allotted under the Issue. In accordance with the Letter of Offer and the Basis of Allotment finalized on Monday, January 12, 2026 in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, and the Registrar to the Issue, the Board of Directors of the Company on Monday, January 12, 2026 has approved the allotment of 89,13,93,612 Rights Equity Shares to the successful Applicants. In the Issue, Nil Rights Equity Shares have been kept in abeyance. All valid Applications after technical rejections have been considered for Allotment.

1. Basis of Allotment:

Category	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)
Non Renounees	6,005	67,63,18,225	19,90,38,858	87,53,57,083
Renounees	263	1,60,36,529	Nil	1,60,36,529
Total	6,268	69,23,54,754	19,90,38,858	89,13,93,612

In accordance with the Letter of Offer and based on the basis of allotment being finalized on Monday, January 12, 2026, in consultation with the Issuer Company, the Registrar, and BSE, the Designated Stock Exchange for the Issue, the Company has on Monday, January 12, 2026 allotted 89,13,93,612 fully paid-up Rights Shares to the successful applicants. We hereby confirm that all the valid applications considered for Allotment.

2. Information regarding Applications received (including ASBA applications received):

Category	Applications Received	Equity Shares Applied for	Equity Shares allotted	
	Number	%	Number	%
Non Renounees	6,799	96.25%	92,52,06,031	97.12%
Renounees	265	3.75%	2,74,71,665	2.88%
Total	7,064	100.00%	95,26,77,696	100.00%

Intimations for Allotment/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and question for the rejection, as applicable, to the investors vide email has been completed on Tuesday, January 13, 2026. The dispatch of the unblocking fund in case of ASBA Applications were given on Monday, January 12, 2026. The Listing Application with BSE Limited was filed on Monday, January 12, 2026. The credit of Equity Shares in dematerialized form to respectively demat accounts of allottees had been completed with the Depositories on Tuesday, January 13, 2026. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE Limited, the Rights Shares Allotted in the Issue are to commence trading on BSE Limited from Friday, January 16, 2026. In accordance with the SEBI circular bearing reference number "SEBI/HO/CFD/DIL/2/CIR/P/2020/13" dated January 22, 2020, the request for the extinguishment of rights entitlement had been sent to the Depositories on Tuesday, January 13, 2026.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON BSE LIMITED ONLY IN DEMATERIALIZED FORM.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE, nor does it certify the correctness or completeness of any contents of Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer in the full text of the "Disclaimer Clause of BSE Limited" on the page 69 of the Letter of Offer.

"BSE Limited ("the Exchange") has given vide its letter dated Thursday, December 04, 2025, permission to this Company to use the Exchange's name in this Letter of Offer as the stock exchange on which this Company's securities are proposed to be listed. The Exchange has scrutinized this letter of offer for its limited internal purpose of deciding on the matter of granting the aforesaid permission to this Company. The Exchange does not in any manner:

- Warrant, certify or endorse the correctness or completeness of any of the contents of this letter of offer; or
- Warrant that this Company's securities will be listed or will continue to be listed on the Exchange; or
- Take any responsibility for the financial or other soundness of this Company, its promoters, its management or any scheme or project of this Company;

and it should not for any reason be deemed or construed that this letter of offer has been cleared or approved by the Exchange. Every person who desires to apply for or otherwise acquires any securities of this Company may do so pursuant to independent inquiry, investigation and analysis and shall not have any claim against the Exchange whatsoever by reason of any loss which may be suffered by such person consequent to or in connection with such subscription/acquisition whether by reason of anything stated or omitted to be stated herein or for any other reason whatsoever"

Unless otherwise specified, all capitalised terms used herein shall have the same meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

REGISTRAR TO THE ISSUE	ISSUER COMPANY
------------------------	----------------

 MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (Formerly Link Intime India Private Limited) C-101, Embassy 247K, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Maharashtra, India. Contact Details: 022 - 4918 6270; Fax Number: 022 - 4918 6060; Investor grievance e-mail: <a href="mailto:tilakventures.rights2025@in.mpmf.mufg.com">tilakventures.rights2025@in.mpmf.mufg.com</a> Website: <a href="http://www.in.mpmf.mufg.com">www.in.mpmf.mufg.com</a> Contact Person: Ms. Shantini Gokulakrishnan SEBI Registration Number: INR000004058; Investor may contact the Registrar to Issue/ Compliance Officer in case of any Pre-Issue/Post-Issue related problems such as non-receipt of Allotment advice/demat credit etc.	 TILAK VENTURES LIMITED E-109, Crystal Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India; Contact Details: 022-86921199 / +91-91520964140 E-mail ID: <a href="mailto:tilakfin@gmail.com">tilakfin@gmail.com</a> Website: <a href="https://tilakfinance.wordpress.com/">https://tilakfinance.wordpress.com/</a> Contact Person: Mrs. Pratishtha Modi, Company Secretary and Compliance Officer
---	---

Investors may contact the Registrar or the Company Secretary and Compliance Officer for any pre-issue or post-issue related matter. All grievances relating the ASBA process may be addressed the Registrar, with the copy of SCSSs giving folio details such as name, address of the Applicant contact numbers, email address of the sole/first holder, folio number or demat account number, number of Rights Shares applied for, amount blocked, ASBA Account number and Designated Branch of the SCSSs where Application Form or the plain paper applications as the case may be, was submitted by the investors along with a photocopy of the acknowledgement slip (in case of ASBA process).

For, Tilak Ventures Limited  
On behalf of the Board of Directors  
Sd/-  
Girraj Kishor Agrawal  
Managing Director  
Director Identification Number: 90296999

Date: Wednesday, January 14, 2026  
Place: Mumbai

The Letter of Offer is available on the website of the SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and Registrar at [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in). Investor should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factor" beginning on page 22 of the Letter of Offer.

The Rights Entitlements and the Rights Shares have not been, and will not be, registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "US Securities Act") or under any securities laws of any state or other jurisdiction of the United States and may not be offered, sold, resold, allotted, taken up, exercised, renounced, pledged, transferred or delivered, directly or indirectly within the United States or to, or for the account or benefit of U.S. person (as defined in regulation except for this purposes, U.S. Persons include person who would otherwise have been excluded from such term solely by virtue of rule 902(K)(1)(VII)(B) or Rule 902(K)(2)(i), except pursuant to the exemption from, or in transaction not subject to, the registration requirement of U.S. Securities Act and in compliance with any applicable securities laws of any state or other jurisdiction of the United States. Accordingly, the Rights Entitlement and Rights Shares were offered and sold (i) in offshore transaction outside the United States to the non U.S. person in compliance with the Regulation S to the Existing Shareholder located in the Jurisdiction where such offer and the state of Rights Shares is permitted under law of such jurisdiction, and (ii) in the United States to U.S. OBs and are also Qualified Purchasers pursuant to applicable exemptions under the U.S. Securities Act and Investment Company Act. There will be no public offering in the United States. The Rights Shares and Rights Entitlements are not transferable except in accordance with the restrictions.

ADDENDUM CUM CORRIGENDUM TO THE DRAFT LETTER OF OFFER AND DETAILED PUBLIC STATEMENT FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

SAMMAAN CAPITAL LIMITED

(CIN: L65922DL2005PLC136029)

Registered Office: A-34, 2nd & 3rd Floor, Lajpat Nagar II, Lajpat Nagar (South Delhi) 110024, New Delhi, India

Open offer for acquisition of up to 34,17,54,286 (thirty four crore seventeen lakh fifty four thousand two hundred and eighty six) fully paid up equity shares of face value of INR 2 (Indian Rupees two) each of Sammaan Capital Limited ("Target Company") and such shares, "Equity Shares", representing 26% (twenty six percent) of the Expanded Voting Share Capital of the Target Company from the Public Shareholders of the Target Company by Avenir Investment RSC Ltd ("Acquirer"), together with IHC Capital Holding LLC ("PAC") in its capacity as a person acting in concert with the Acquirer ("Open Offer" or "Offer").

This addendum cum corrigendum to the PA (as defined below), DPS (as defined below) and the DLoF (as defined below) ("Corrigendum") is being issued by Citigroup Global Markets India Private Limited, the manager to the Open Offer ("Manager"), for and on behalf of the Acquirer and PAC, in compliance with the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations").

This Corrigendum should be read in continuation of and in conjunction with: (1) the public announcement dated October 02, 2025 ("PA"); (2) the detailed public statement that was published in the following newspapers: (a) all editions of "Financial Express" (English), (b) all editions of "Jansatta" (Hindi) and (c) the Mumbai edition of "Navshakti" (Marathi) on October 09, 2025 ("DPS"); and (3) the draft letter offer that was filed with the Securities and Exchange Board of India ("SEBI") on October 16, 2025 ("DLoF"). This Corrigendum is being published in all the newspapers in which the DPS was published.

Capitalised terms used but not defined in this Corrigendum shall have the same meaning assigned to such terms in the DLoF.

In relation to the PA, the DPS and the DLoF, the Public Shareholders are requested to take note of the following developments / amendments:

- Update on Required Statutory Approvals:
  - The Target Company has received the SE in-principle Approval from the Stock Exchanges on November 07, 2025, which was disclosed to the Stock Exchanges on November 07, 2025.
  - The Acquirer has received the CCI Approval on December 09, 2025, and disclosed by the Target Company to the Stock Exchanges on December 10, 2025.
- Amendments to the DLoF:
  - The following paragraphs 9,10 and 11 will be included in Section VI(B) of the DLoF:

"9. As disclosed in Paragraph 11 of Part B (PAC – IHC Capital Holding LLC) of Section IV (Background of the Acquirer and the PAC) of the DLoF, the PAC is acting in concert with the Acquirer for the limited purpose of financing the Acquirer's acquisition of securities of the Target Company. Therefore, the source of funds for the proposed cost of acquisition for both the Underlying Transaction and the Open Offer will be made available to the Acquirer by the PAC, in such form and manner as the PAC may determine at the relevant time.

10. As on December 23, 2025, the undrawn facilities available to the PAC from First Abu Dhabi Bank PJSC amount to AED 21,70,00,00,000 (equivalent to INR 52,665,90,00,000 with the TT Buying Rate as on December 19, 2025 considered - INR 24.27: AED 1. Source: <https://exim.in.net/rates>).

11. Based on the Bank Guarantee, Cash Escrow Amount and the undrawn facilities available to the PAC mentioned in Paragraph 10 above, M/s. G. M. Kapadia & Co., Chartered Accountants (Firm Registration No. 104767W) having office at 1007, Raheja Chambers, 213 Nariman Point, Mumbai, 400021, India; Tel. No.: +91 22 6611 6611; Fax No.: +91 22 6611 6600 by way of certificate dated December 24, 2025 are of the opinion that Acquirer and the PAC have adequate financial resources for fulfilling their obligations under the Underlying Transaction and the Open Offer made pursuant to and in compliance with the requirements of the SEBI (SAST) Regulations."
  - The following document will be included in Section X (Documents for Inspection) of the DLoF:

"Certificate dated December 24, 2025 from M/s. G. M. Kapadia & Co., Chartered Accountants (Firm Registration No. 104767W) having office at 1007, Raheja Chambers, 213 Nariman Point, Mumbai, 400021, India; Tel. No.: +91 22 6611 6611; Fax No.: +91 22 6611 6600 opining that the Acquirer and PAC have adequate financial resources for fulfilling their obligations under the Underlying Transaction and the Open Offer."
  - Annex – III of the DLoF shall be restated as follows:

The key financial information of the PAC based on (a) its audited consolidated financial statements prepared as of and for the financial years ended December 31, 2022, December 31, 2023 and December 31, 2024 respectively; and (b) interim condensed unaudited consolidated financial statements as of and for the six month period ended June 30, 2025:

(in millions)

Particulars	As of and for the financial year ended December 31, 2022	As of and for the financial year ended December 31, 2023	As of and for the financial year ended December 31, 2024	As of and for the six month period ended June 30, 2025
	AED	INR	AED	INR

**Profit and Loss Statement**

Income from operations	41,100	965,858	46,284	1,087,675	70,257	1,651,050	40,956	962,463
Other Income <sup>(1)</sup>	9,698	227,893	19,283	453,162	11,446	268,991	4,292	100,855
<b>Total Income</b>	<b>50,798</b>	<b>1,193,751</b>	<b>65,568</b>	<b>1,540,836</b>	<b>81,704</b>	<b>1,920,040</b>	<b>45,248</b>	<b>1,063,317</b>
Total Expenditure <sup>(2)</sup>	34,184	803,312	38,935	914,964	56,429	1,326,082	31,831	748,029
<b>Profit Before Interest and Tax</b>	<b>14,551</b>	<b>341,948</b>	<b>24,339</b>	<b>571,956</b>	<b>22,257</b>	<b>523,035</b>	<b>11,528</b>	<b>270,918</b>
<b>Profit Before Depreciation Interest and Tax</b>	<b>16,614</b>	<b>390,440</b>	<b>26,633</b>	<b>625,873</b>	<b>25,274</b>	<b>593,959</b>	<b>13,417</b>	<b>315,289</b>
Depreciation and Amortisation	(2,063)	(48,491)	(2,294)	(53,916)	(3,018)	(70,924)	1,888	44,370
Interest	(783)	(18,399)	(1,338)	(31,442)	(2,541)	(59,720)	(1,515)	(35,606)
<b>Profit Before Tax</b>	<b>13,768</b>	<b>323,549</b>	<b>23,001</b>	<b>540,514</b>	<b>19,716</b>	<b>463,315</b>	<b>10,013</b>	<b>235,312</b>
Provision for Tax	(72)	(1,684)	(646)	(15,188)	(713)	(16,751)	(1,065)	(25,031)
<b>Profit After Tax</b>	<b>13,696</b>	<b>321,865</b>	<b>22,354</b>	<b>525,326</b>	<b>19,003</b>	<b>446,564</b>	<b>8,948</b>	<b>210,281</b>

**Sources of funds**

Paid up share capital	0.30	7.05	0.30	7.05	0.30	7.05	0.30	7.05
Merger, acquisition and other reserves	31,056	729,805	31,216	733,578	55,899	1,313,410	59,636	1,401,442
Reserves and Surplus (excluding revaluation reserves) <sup>(3)</sup>	13,825	324,883	31,684	744,573	31,716	745,324	36,007	869,359
Non-Controlling Interest & Hybrid Equity instrument	40,743	957,467	37,973	892,369	66,748	1,568,570	72,053	1,690,701
<b>Net worth</b>	<b>85,624</b>	<b>2,012,163</b>	<b>100,873</b>	<b>2,370,527</b>	<b>154,354</b>	<b>3,627,312</b>	<b>168,683</b>	<b>3,964,060</b>
Secured loans	16,291	382,838	14,168	332,948	17,880	420,180	N.A. <sup>(4)</sup>	N.A. <sup>(4)</sup>
Unsecured loans	5,603	131,671	3,674	86,339	19,331	454,278	N.A. <sup>(4)</sup>	N.A. <sup>(4)</sup>
<b>Total loans</b>	<b>21,895</b>	<b>514,509</b>	<b>17,842</b>	<b>419,287</b>	<b>37,211</b>	<b>874,458</b>	<b>41,933</b>	<b>985,436</b>
Other non-current liabilities <sup>(4)</sup>	10,328	242,713	13,129	308,530	14,993	352,339	24,176	568,145
Net current liabilities <sup>(5)</sup>	40,154	943,612	39,633	931,379	56,756	1,333,763	65,449	1,538,044
<b>Total</b>	<b>158,001</b>	<b>3,713,016</b>	<b>171,477</b>	<b>4,029,716</b>	<b>263,313</b>	<b>6,187,867</b>	<b>300,242</b>	<b>7,055,686</b>

**Uses of funds**

Net fixed assets <sup>(6)</sup>	26,718	627,869	23,040	541,447	36,090	848,110	40,432	950,162
Investments	56,581	1,329,664	74,533	1,751,532	107,089	2,375,596	114,386	2,688,070
Net Non-Current Assets <sup>(7)</sup>	868	20,394	1,108	26,048	11,443	2,68,909	11,714	2,75,283
Net current assets <sup>(8)</sup>	73,834	1,735,090	72,130	1,695,050	114,692	2,695,258	133,709	3,142,170
Assets held for sale	0	0	666	15,639	0	0	0	0
Total miscellaneous expenditure not written off	0	0	0	0	0	0	0	0
<b>Total</b>	<b>158,001</b>	<b>3,713,016</b>	<b>171,477</b>	<b>4,029,716</b>	<b>263,313</b>	<b>6,187,867</b>	<b>300,242</b>	<b>7,055,686</b>

**Other Financial Data**

Dividend (%)	0	0	0	0	0	0	0	0
Earnings Per Share	1.37	32.20	2.24	52.64	1.90	44.65	0.89	20.92</



गुरुवार, दि. १५ जानेवारी, २०२६


जाहीर सूचना
जनेला सूचना देण्या वेत आहे की (१) स्वामी श्री. मुरारी भगवान विष्णू (५०%) अधिवाशित येअसं (पाक) आणि (२) श्रीमती. मालती मुरारी सिंगी (५०%) अधिवाशित येअसं (पाक) हे फ्लॅट नं० अर्वात फ्लॅट क्र.९/२०१२, २रा मजला, शेफळ ३९.९१ चौ.मी. कार्पेट, विनाजी अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणुन ज्ञात इमारत, नमन नगर, मन्मलनगर रोड, विंग ए (पूर्व), तालुका बसई, हिरान पालतूर येथे असलेल्या जागेचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे अनुक्रमांक ८१ ते ९० (दोन्ही समाविष्ट) (वायूचे सखर सर्फे आणि सोसायटी आणि सभा प्रमाणपत्र (सहस्रपत्री) पर्यंत २५.०१.२०२६ पर्यंतचे १० डेअरमॅज भाग प्रमाणपत्र क्र.०९ आहे. त्यापैकी राखणी मुरारी सिंगी (पत्नी) आणि (३) श्रीमती मुरारी सिंगी सिंगी (पुत्री) आणि (३) कुमार विठ्ठल मुरारी सिंगी (पुत्री) (पुत्री) आणि (३) कुमार विठ्ठल मुरारी सिंगी (पुत्री) (पुत्री) यांचे १५.०१.२०२२ रोजी निधन झाले, त्यांनी त्यांच्या हत्यारीत सद्य पर्यंतच्या अधिवाशित येअसंकरिता कोणत्याही नामांकन केलेले नाही.
सद्य फ्लॅटिडवर कोणत्याही स्वरूपाचा हक्क/मालकी हक्क/दावा/आक्षेप किंवा मृत व्यक्तीच्या ५०% अधिवाशित येअसल्यामुळे हस्तांतरण/हस्तांतरणापासून कोणताही आक्षेप, जो पाक त्यांचे कायदेशीर वास्तव्य आहेत (१) श्रीमती मुरारी सिंगी मुरारी सिंगी (पत्नी) आणि (३) श्रीमती मुरारी सिंगी सिंगी (पुत्री) (पुत्री) आणि (३) कुमार विठ्ठल मुरारी सिंगी (पुत्री) (पुत्री) यांचे १५.०१.२०२२ रोजी निधन झाले, त्यांनी त्यांच्या हत्यारीत सद्य पर्यंतच्या अधिवाशित येअसंकरिता कोणत्याही नामांकन केलेले नाही.
सद्य फ्लॅटिडवर कोणत्याही स्वरूपाचा हक्क/मालकी हक्क/दावा/आक्षेप किंवा मृत व्यक्तीच्या ५०% अधिवाशित येअसल्यामुळे हस्तांतरण/हस्तांतरणापासून कोणताही आक्षेप, जो पाक त्यांचे कायदेशीर वास्तव्य आहेत (१) श्रीमती मुरारी सिंगी मुरारी सिंगी (पत्नी) आणि (३) श्रीमती मुरारी सिंगी सिंगी (पुत्री) (पुत्री) आणि (३) कुमार विठ्ठल मुरारी सिंगी (पुत्री) (पुत्री) यांचे १५.०१.२०२२ रोजी निधन झाले, त्यांनी त्यांच्या हत्यारीत सद्य पर्यंतच्या अधिवाशित येअसंकरिता कोणत्याही नामांकन केलेले नाही.
सद्य फ्लॅटिडवर कोणत्याही स्वरूपाचा हक्क/मालकी हक्क/दावा/आक्षेप किंवा मृत व्यक्तीच्या ५०% अधिवाशित येअसल्यामुळे हस्तांतरण/हस्तांतरणापासून कोणताही आक्षेप, जो पाक त्यांचे कायदेशीर वास्तव्य आहेत (१) श्रीमती मुरारी सिंगी मुरारी सिंगी (पत्नी) आणि (३) श्रीमती मुरारी सिंगी सिंगी (पुत्री) (पुत्री) आणि (३) कुमार विठ्ठल मुरारी सिंगी (पुत्री) (पुत्री) यांचे १५.०१.२०२२ रोजी निधन झाले, त्यांनी त्यांच्या हत्यारीत सद्य पर्यंतच्या अधिवाशित येअसंकरिता कोणत्याही नामांकन केलेले नाही.

जाहीर सूचना
आपल्या अधिवाशाच्या वरील ही सूचना जनेला देण्यात येत आहे, आम्ही अनुसूचीत मालमत्तेच्या विंग ए येे मालक श्री. बालकृष्ण रामनोयाल वर्मा आणि श्री. महेश रामनोयाल वर्मा आणि अनुसूचीत मालमत्तेच्या विंग बी येे मालक श्री. नेमोचंद हिरालाल वर्मा यांच्या मालकीच्या अनुसूचीत फ्लॅटच्या मालकीची मालकी करत आहेत.
जर कोणत्याही व्यक्ती/कंपनी/संस्थेने खाली नमुद केलेल्या अनुसूची मालमतेमधे कोणताही आक्षेप, दावा, खटला, हितसंघर्ष, वाद असले, तर ते(ती) ते या प्रकाशनाच्या तादारापासून सात (७) दिवसांच्या आत त्यांचे/तिचे आक्षेप/दावे/विवादचे तपशील सादर करणारे दस्तावेजी पुरावे सादर करून स्वाक्षरीकर्याची संपर्क साधू शकतात. असे न केल्यास, आम्ही अनुसूची मालमतेकरिता मालकी प्रमाणपत्र/कोणतेही भार प्रमाणपत्र विवैरिती करू जसे की, अनुसूची मालमतेच्या संदर्भात कोणतेही नुतीय पक्ष दावे/आक्षेप/विवादचे तपशील नाहीत आणि त्यानंतर कोणतेही दावे/आक्षेप/वाद विचारात घेतले जाणार नाहीत.
जमिनीचे अनुसूची
जमीन शहर सर्फे क्र.१५६, गाव मालाड (पूर्व), तातुका मालाड, शेफळ २०.१२ चौ.मी., गोंयाळ सदन, दत्त मंदीर रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ येथे स्थित जमिनीचे सर्व भाग व खंड आणि त्यावरील दोन इमारती विशेषतः ए विंग आणि बी विंगह.
सही/-
म्हात्रे लॉ असोसिएट्स
पता: बँबर क्र.१, म्हन्जे लॉ असोसिएट्स, आयसीआयसीआय बँकेजवळ, दत्तापडा, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६८.
ईमेल संपर्क: sachin@mal.in
मोबाईल क्र.९८२३४३४३०
दिनांक: १५ जानेवारी २०२६ टिकाण: मुंबई

जाहीर सूचना
याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. भगवानदास अंसल कालरा हे फ्लॅट क्र.०३, २रा मजला, खार मधुवन प्रिमायर्सस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पी.डी. हिंदुजा मार्ग, खार पश्चिम, मुंबई-४०००५२, शेफळ ७६.० चौ.फु. कार्पेट क्षेत्र (सदर फ्लॅट/मालमत्ता), नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा असलेल्या मालमतेचे मालक आणि त्यांना होते, तसेच त्यावर केलेल्या दस्तावेजांचे फांद्य आणि दस्तावेज देखील आहेत. सर्व मूळ मालकी हक्क/साखळी कारानामा आणि सदर फ्लॅट/मालमतेशी संबंधित इतर संबंधित दस्तावेज हरवले/गहाळ झाली आहेत आणि कठोर प्रयत्नांनंतरही त्यांचा शोध लागत नाही.
भगवानदास कालरा यांचे ३० मार्च, १९७६ रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले, त्यामुळे त्यांच्या कायदेशीर वारसापैकी एक म्हणून इंदिरा जावदीश (त्यांची मुलगी) या आहेत.
कोणत्याही व्यक्ती, कायदेशीर वास्तवर इत्यादींना, ज्यांचे सदर फ्लॅट/मालमतेमधे किंवा नुकसानीच्या दस्तावेजांबाबत कोणत्याही स्वरूपाचे दावे, आक्षेप किंवा अधिकार, मालकी हक्क, हितसंबंध इत्यादी असतील त्यांनी प्रकाशनाच्या तादारेपासून १५ दिवसांच्या आत आवश्यक त्या दस्तावेजांच्या पुराव्यांवर स्वाक्षरीकरणाकडे कळवावे. तद्नंतर माझ्या अशिलाने सदर सूचनेची मुदत संपल्यानंतर प्राप्त झालेल्या दाव्यांचा विचार न करता, सदर फ्लॅट/मालमतेच्या दुय्यम प्रती लागू करण्याची आणि आवश्यक असल्यास हस्तांतरण करण्याची औपचारिकता पूर्ण करावी.
आज दिनांकीत १५ जानेवारी, २०२६
राहुल एन. सिंग
वकील उच्च न्यायालय
दुकान क्र.६८, पर्वई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, पर्वई, मुंबई-४०००७६.

जाहीर सूचना
सर्व जनेला या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येे की, माझे अर्वात १) श्री. अतिल रामपुत्र यादव व २) श्री. शिवशंकर अतिल यादव हे फ्लॅट क्र.६११, ६वा मजला, शांती नगर रहिवारी (एसआरए) कोहोसोलि, भगत क्र.२, ए विंग, शांती नगर, महाकाली गुफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथील फ्लॅटचे कायदेशीर सह-मालक आहेत आणि त्यांच्याकडे भाग प्रमाणपत्र क्र.०५४०, अनुक्रमांक २६९६ ते २७०० (दोन्ही समाविष्ट) आहे.
माझ्या अशिलीत सदर फ्लॅट १) श्री. राफेल सायमन राँझिज, २) श्रीमती लीन सदीप कळेरी आणि (३) श्रीमती फ्लोरिन राँझिज ठक्कर बांधकामद्वारा दिनांक १७ फेब्रुवारी, २०२५ रोजी नोंदणीकृत विक्री कार्यामाद्वारे खरीदी केले होते.
आज ज्याअर्वा श्रीमती जोसेफिना सायमन राँझिज यांचे १६.०२.१९९५ रोजी निधन झाले आणि सायमन थॉमस राँझिज यांचे १.२.२००४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्री. राफेल सायमन राँझिज २) श्रीमती लीन सदीप कळेरी आणि (३) श्रीमती फ्लोरिन राँझिज ठक्कर हे कायदेशीर वारसादार आहेत आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सोसायटीने दिनांक १.१२.२०२२ रोजी मर्याचे कायदेशीर वास्तवर म्हणून श्री. राफेल सायमन राँझिज यांच्या नावावर सदर फ्लॅट हस्तांतरित केला. १) श्री. राफेल सायमन राँझिज २) श्रीमती लीन सदीप कळेरी आणि (३) श्रीमती फ्लोरिन राँझिज ठक्कर यांचे फ्लॅट दावा अशिलाना विक्री केले होते. स्वामी श्रीमती जोसेफिना सायमन राँझिज यांनी दिनांक १६.७.२०१९ रोजीच्या दावा याद्वारे एसआरए/पुनर्वितरण बांधकामांना, विकासक मे. बार्दूशरा डेव्हचरमनकडून त्यांच्या दुन्या खोलीच्या बदल्यात सदर फ्लॅट घेतले होते.
आज माझे अर्वात १) श्री. अतिल रामपुत्र यादव आणि २) श्री. शिवशंकर अतिल यादव हे सह-मालक आहेत आणि ते सदर फ्लॅट तारण ठेवण्याचा विचार करीत आहेत.
जर उद्देश केलेल्या मरत व्यक्तीच्या कायदेशीर वारसादारांना, ज्यांचा जर उद्देश केलेल्या फ्लॅटवर कोणत्याही स्वरूपाचा दावा, हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध आहे आणि जर उद्देश केलेल्या मागण्याच्या गवाहीत, बक्षीसबाज, भाडेद्वारा, वारसा, दत्तापत्र, भावनावा, शुल्क, धार्याधिकार, देय, धना, सुविधा, जमी किंवा इतर कोणत्याही प्रकारे, त्यांनी या सूचनेचे प्रमाण प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत त्यांचे आक्षेप असतील तर त्यांनी खाली स्वरूपित कळवावेत. अन्यथा आज व्यक्तीच्या दावा असल्यास त्यांनी सर्व हेतू आणि हेतूद्वारा मला करण्यात आला आहे आणि किंवा सोडून दिलेल्या माला आहे असे मानले जाईल.
सही/-
आर.पी. चौधे
वकील उच्च न्यायालय
दिनांक: १५.०१.२०२६
टिकाण: मुंबई

जाहीर सूचना
माझ्या अशिलांच्या निर्देशानुसार सर्वसाामान्य जनेलास येथे सूचना देण्यात येत आहे की, खोली क्र.सी-१४, चारकोप(१) कामधेनु कोहोसोलि, प्लॅट क्र.५५५, आरएससी-४९, सेक्टर-५, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००५७, शेफळ ३० चौ.मी., गाव कांदिवली, तालुका बोरिवली, बुरुमुंबईचे आर/सी बाई या जागेबाबत म्हादाद्वारे श्री. सुरेश झिल्लू कोडुरकर यांना वितरित मूळ वाटपपत्र/प्रस्ताव पत्र हे माझे अर्वात श्री. निपुल दासजी यांच्या बांधकामद्वारे हलवले आहे. याबाबत झुझुंबई पोलीस/बाबको पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार क्र.६७०५-२०२६ अंतर्गत दिनांक १३.०१.२०२६ रोजी बॉल कळवला आसी आहे, जर कोणा व्यक्तीस ते सापडल्या किंवा कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरीत बई, उमेरा श्रे.४, जाधव यांना खोली क्र. ४३, प्लॉट क्र. २५३, आम नगर कोहोसोलि, सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत संपर्क करावा. अन्यथा असे समजले जाईल की, मूळ वाटपपत्र/प्रस्ताव पत्र हरवले आहे आणि त्यावरील त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत.
सही/-
श्री. उमेरा श्रे. जाधव
वकील उच्च न्यायालय
दिनांक: १५.०१.२०२६
टिकाण: मुंबई

	<b>चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड</b> <b>कोर्पोरेट कार्यालय</b> - "चोला हिल्स", सी-54 व 55, सुपर बी-4, थिंक व्ही. का. इंडिरियल इस्टेट, गिंडी, चेन्नई - 600032. शाखा कार्यालय - चोलागंडमम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड, सुनिट नं. 203, लोटस आयटी पार्क, रोड नं. 16, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र - 400604.
---	---

अनु क्र.	कर्म खाते क्रमांक आणि कर्मदाराचे/कर्मदारीचे नाव व पत्ता	कर्जाची रक्कम	मागणी सूचनेची तारीख आणि थकवाकीची रक्कम
1.	कर्म खाते क्र.X0HEROB00001717388 1. महेंद्र शर्मा (आवेदक), 2. मेासर् चित्रमुद्रा (सह-आवेदक) पत्ता: सुनिट क्र. D-506/507, 5 वा मजला, क्रिस्टल प्लाझा सी.एन.एस. लि., न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) - 400053, महाराष्ट्र. तसेच पत्ता: फ्लॅट क्र. 901, 9 वा मजला, "C-विंग", निलिगरी बिल्डिंग, अंधेरी (पूर्व) - 400072, महाराष्ट्र. 3. अनिल शर्मा (सह-आवेदक) पत्ता: फ्लॅट क्र. 901, 9 वा मजला, "C-विंग", निलिगरी बिल्डिंग, अंधेरी (पूर्व) - 400072, महाराष्ट्र. 4. सेसिलिया रागेरल (सह-आवेदक) पत्ता: फ्लॅट क्र. 901, 9 वा मजला, "C-विंग", निलिगरी बिल्डिंग, अंधेरी (पूर्व) - 400072, महाराष्ट्र.	रु. 1,05,24,381	12/01/2026 09/01/2026 रोजी रु. 75,60,238/- करारानुसार व्याजवसूल पुढील व्याजासह,
<b>मालमतेचे विवरण</b> - फ्लॅट नं. 901 या सर्व भाग आणि तुकडा, नऊव्या मजला, विंग - सी, शेफळ सुमार 627 चौ. फूट (कापेट) 'निलिगरी' म्हणून ओळखली जाणारी बिल्डिंग आणि 'निलिगरी सीएसएसएल' म्हणून ओळखली जाणारी सोसायटी, 'सी-विंग' रा जमीन बेअरिंग एस नं. 34, एच नं. 1, सीटीएस नं. 16, रा. गाव - तुलुवे, ता. - कुर्ली, जि. - मुंबई 400072 उप नोंदणी जिल्हा मुंबई सर्वअर्वा, "एल" वर्ग महानगर कार्यालय व्या हद्दित्त बुरुमुंबई महानगरपालिका.			
दिनांक: 15.01.2026, स्थळ: मुंबई	(प्राधिकृत अधिकारी), चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड		

नियम ७५ (२) (क)				
मा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पूणे दि. २०.१०.२०१४ च्या आदेशात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा सहकारी निवडणूक आधिकारी तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे) एसआरए विभाग बांद्रा (पूर्व), मुंबई - ५१ यांनी त्यांचेकडील दि. ०१.०१.२०२६ रोजीच्या आदेशानुसार त्रिमुर्ती एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, भीम नगर, राजीव नगर प्रवासी इस्टेट समोर, गोसेगाव (पू), मुंबई- ४०० ०६३. या संस्थेच्या सन २०२५-२०२६ ते २०२९-२०३० या कालावधीसाठी व्यवस्थापक समिती निवडणूक घेण्यासाठी माझी निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार सदरहू संस्थेच्या व्यवस्थापक समिती सदस्यांची गुप्त मतदान पध्दतीने निवड करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे.				
अ.क्र.	तपशील	दिनांक	वेळ	टिकाण
१	निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द करणे	१६.०१.२०२६	दुपारी १२.०० वा	संस्थेच्या सूचना फलक व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच सहनिबंधक सहकारी संस्था एसआरए
२	नामनिर्देशन पत्र प्राप्त करणे व दाखल करणे	१९.०१.२०२६ ते २३.०१.२०२६	सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वा	संस्थेचे कार्यालयात (शासकीय सूचना एमग्नूट)
३	नामनिर्देशन पत्र दाखल झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे	१९.०१.२०२६ ते २३.०१.२०२६	दुपारी ३.३० नंतर	संस्थेच्या सूचना फलकावर
४	नामनिर्देशन पत्रांची छाननी	२७.०१.२०२६	दुपारी १२.३० वा. ते छाननी संपेपर्यंत	संस्थेचे कार्यालयात
५	वैध नामनिर्देशन पत्र प्रसिध्द्रीचा यादी प्रसिध्द करणे	२८.०१.२०२६	सकाळी ११.०० वा.	संस्थेच्या सुचना फलकावर
६	नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख	२९.०१.२०२६ ते १२.०२.२०२६	सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वा	संस्थेचे कार्यालयात
७	निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द्रीचा व त्यांना चिन्ह वाटप करणेचा दिनांक	१३.०२.२०२६	सकाळी ११.०० वा.	संस्थेच्या कार्यालयात व संस्थेच्या सूचना फलकावर
८	मतदान	२२.०२.२०२६	सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा	निवडणुकीचे टिकाण नंतर कळविण्यात येईल
९	मतमोजणीची तारीख व टिकाण	२२.०२.२०२६	मतदान संपल्यानंतर लगेच	निवडणुकीचे टिकाण नंतर कळविण्यात येईल
१०	मतदानाचा निकाल जाहिर करण्याची तारीख	२२.०२.२०२६	मतमोजणी संपल्यानंतर लगेच	निवडणुकीचे टिकाण नंतर कळविण्यात येईल
दिनांक <span> </span> : १६.०१.२०२६	मंजूर	सही/-	सही/-	
टिकाण <span> </span> : मुंबई	राणी/-	(सहाय्यक निबंधक)	(देवयानी गुणगुपी दळवी)	
	सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे)	शिक्का	निवडणूक निर्णय अधिकारी	
	झो.पु. ग्रा. मुंबई		त्रिमुर्ती एसआरए सहकारी	
			गृहनिर्माण संस्था मर्यादित	

हॅथवे भवानी केबललेट अँड डाटाकॉम लिमिटेड
<p>सीआयएन: एल६५९१०एमएए१९८४पीएलसी०३४५१४</p> <p>नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, बी-विंग, जयवंत अपार्टमेंट, एबीआय बँकेच्या वर, ६३, तारवेड रोड, मुंबई- ४०००३४</p> <p>दूर:०२२ २३३३५१०० / ९१४२७२८६६३ वेबसाईट:www.hathwaybhawani.com; ई-मेल:- investors.bhawani@hathway.net</p>
<p><b>३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित आणि एकमेव अलेखापरिक्रिती आर्थिक विनीय निष्कर्षाचा उतारा</b></p>

		(प्रति शेअर डेटा वाळकता, रु. लाखांमध्ये)				
अ.क्र.	तपशील	एकत्रित		एकमेव		
		संपलेली तिमाही ३१.१२.२०२५ अलेखापरिक्रिती	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२५ अलेखापरिक्रिती	संपलेली तिमाही ३१.१२.२०२४ अलेखापरिक्रिती	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२४ अलेखापरिक्रिती	संपलेली तिमाही ३१.१२.२०२४ अलेखापरिक्रिती
१.	कार्यक्षलानातून एकूण उत्पन्न	५८.२५	१७९.६०	५९.५७	५८.२५	१७९.६०
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कत व अपवादाल्मक बाबींपूर्व)	३.३८	२.२८	(५.६८)	३.३८	(५.६८)
३.	समभाष पद्धती वापरण्याकरिता मोजलेले संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफा / (तोटा) चे शेअर	(०.३३)	(०.०७)	१.३०	-	-
४.	करपई कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक बाबींनंतर)	३.०४	२.२१	(४.३८)	३.३८	२.२८
५.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादाल्मक बाबींनंतर)	२.९७	०.५५	(४.३८)	३.३१	०.६२
६.	कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न/(तोटा) [(करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा) / (तोटा) व इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर)]	४.०५	१.७०	(४.१०)	४.३९	१.७७
७.	भरणा केलेले समभाष भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/-)	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.१०/-) (मूळ, सामंिकृत व बाष्कीकरण नाही) (रु.)	०.०४	०.०१	(०.०५)	०.०४	०.०१

टिपा :

१. सेबी (लिटिंग) ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मॅन्ट्स) रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या एकत्रित आणि एकमेव अलेखापरिक्रिती आर्थिक विनीय निष्कर्षांच्या सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. उपरोक्त विनीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.hathwaybhawani.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि सोबत जोडलेल्या व्हेबुअर कोडद्वारे देखील प्रवेश केला जाऊ शकतो.

२. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विचारित करण्यात आले आणि १३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

टिकाण : मुंबई

दिनांक : १३ जानेवारी २०२६

सार्वजनिक सूचना
याद्वारे कळविण्यात येते की सुरेश रामजी कतीरा यांच्या नावावर असलेले मुलुंड प्रशांत को-ऑप. हाऊ. सोसा. लि. न, प्लॉट क्र. ०५ संदर्भातील शेअर सर्टिफिकेट क्र. १५५ हरवले / गहाळ झाले आहे. सदर शेअर सर्टिफिकेटबाबत कोणास काही दावा किंवा हरकत असल्यास त्यांनी या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा दुस्रिकेट शेअर सर्टिफिकेट काढण्यात येईल.
<b>टिकाण<span> </span>: मुंबई</b>
<b>दिनांक<span> </span>: १५/०१/२०२६</b>
<b>सही/-</b>
<b>मुलुंड प्रशांत को-ऑप.</b>
<b>हाऊ. सोसा. लि. एस.एन. रोड,</b>
<b>मुलुंड पश्चिम,मुंबई ४०००८०</b>

TENDER NOTICE
<p>Tenders are invited for the Proposed Repairs, Patch plastering, Waterproofing, Plumbing &amp; Painting works of Fortune Heights, Near Aaram Society, Vakola, Santacruz East, Mumbai-55 from the reputed contractors having similar experience of the works. Tenders will be available between 15/01/2026 to 22/01/2026 from the office of the Consultant (during office hrs. 10 am to 5 pm). Last date of submission is 22/01/2026 in the office of the Consultant's. Cost of tender Rs. 5,000/- in cash non refundable. EMD is Rs. 50,000/- in favor of the Society. Owner reserves rights to reject any or all tenders without assigning any reasons thereof.</p> <p><b>RATHOD HARISH K.</b>  <b>Consulting Structural Engineer</b>  <b>B/ 108, Raj Sunderam,</b>  <b>Shiv Vallabh Rd., Ashokvan,</b>  <b>Dahisar (E),</b>  <b>M<span> </span>: 85913 37521</b></p>

<p>This is only an Advertisement for the information purpose and not for an offer document Announcement. Not for Publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. All capitalised terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated December 15, 2025 ("Letter of Offer") filed with BSE Limited, the stock exchange where the Equity Shares of the Company are presently listed ("BSE") and Securities Exchange Board of India ("SEBI").</p>
---

<p>Our Company was originally incorporated on August 18, 1980, as a private limited company under the name and style of 'Tilak Finance Limited' under the provisions of the Companies Act, 1956, with the Registrar of Companies, Bombay bearing registration number '23000 of 1980' and vide Certificate of Commencement of Business dated October 25, 1980. The name of our Company was changed to 'Out Of City Travel Solutions Limited' and a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai on December 28, 2011. Subsequently, the name of our Company was further changed to 'Tilak Finance Limited' and a fresh Certificate of Incorporation pursuant to the said change of name was issued by the Deputy Registrar of Companies, Mumbai on March 28, 2014. Subsequently again, the name of our Company was further changed to 'Tilak Ventures Limited' and a fresh Certificate of Incorporation pursuant to change of name was issued by the Deputy Registrar of Companies, Mumbai on October 23, 2014.</p>
---

<p>Corporate Identification Number: L65910MH1980PLC023000;</p> <p>Registered Office: E-109, Crystal Plaza, New Link Road, Opposite Infinity Mall, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India;</p> <p>Contact Number: +91-91520984142; Contact Person: Mrs. Pratishtha Modi, Company Secretary and Compliance Officer;</p> <p>Email-ID: tilakin@gmail.com; Website: https://tilakfinance.wordpress.com/;</p>
--

PROMOTERS OF OUR COMPANY ARE HANDFUL INVESTRADE PRIVATE LIMITED, HUNNAR JEWELS LIMITED AND BANAS FINANCE LIMITED FOR PRIVATE CIRCULATION TO THE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY.
<p><b>RIGHTS ISSUE OF UP TO 89,13,93,612 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1.00/- ('EQUITY SHARES') EACH AT A PRICE OF ₹1.00/- PER EQUITY SHARE AT PAR ('ISSUE PRICE') ('RIGHT SHARES') FOR AN AMOUNT UP TO ₹6,913.94 LAKHS ON A RIGHTS ISSUE BASIS TO THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF TILAK VENTURES LIMITED ('COMPANY' OR 'ISSUER') IN THE RATIO OF 2 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 1 EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, MONDAY, DECEMBER 15, 2025 ('ISSUE'). THE ISSUE PRICE IS ONE TIME THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE. FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER</b></p>



